



Tasty Bite Eatables Limited

TBEL/SE/2023-24
19 July 2023

BSE Limited

Corporate Relationship Department
1st Floor, New Trading Ring,
Rotunda bldg., P.J. Towers,
Dalal Street, Mumbai- 400001
Scrip Code: 519091

National Stock Exchange of India

Corporate Service
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai -400051
NSE Symbol: TASTYBITE

Sub: Newspaper advertisement confirming electronic dispatch of Notice and Annual Report of the 39th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

In continuation to our intimation letter dated July 18, 2023 with regards to Notice and Annual Report of the 39th Annual General Meeting, please find attached copies of newspaper advertisement confirming electronic dispatch of notice and annual report for financial year 2022-23. The advertisement appeared in Financial Express (English) and Loksatta (Marathi) edition dated July 19, 2023.

The Notice along with Annual Report is also available on the website of the Company (www.tastybite.co.in).

You are requested to kindly take the above on record.

Thanking You,
For Tasty Bite Eatables Limited

Rajendra Jadhav
Whole Time Director & GM Works

● RELIANCE ARC, 2 OTHERS IN FRAY TOO

Aditya Birla ARC leads race for RPower unit

RAJESH KURUP
Mumbai, July 18

THE RACE FOR Vidarbha Industries Power (VIPL), a subsidiary of Reliance Power, is heating up with three more companies, including Aditya Birla Asset Reconstruction Company and Reliance Asset Reconstruction Company (RARC), joining the fray.

Rare Asset Reconstruction (Rare ARC) and Asset Reconstruction Company (India), or Arcil, have also submitted expressions of interest (EOIs) under the Swiss Challenge method. While bids amounts submitted by the new entrants could not be immediately ascertained, sources close to the development said that Aditya Birla ARC is believed to be top bidder. Aditya Birla ARC is a joint venture between Aditya Birla Capital and Varde Partners.

Earlier in June, the lenders to VIPL had restarted the company's resolution process with its newly-appointed advisor, SBI Caps, inviting fresh bids. The bids were invited for the sale or one-time settlement of VIPL debt.

Three companies — Reliance Power, CFM Asset Reconstruction and National Asset Reconstruction Company (NARCL) — had earlier submitted suo moto bids for VIPL. SBI Caps will initiate the Swiss Challenge method and has fixed September 30 as the deadline to complete the process. CFM Asset Reconstruction had submitted a cash offer of ₹1,220 crore and that of NARCL was ₹1,120 crore, while Reliance Power, another Anil Ambani group firm, had offered ₹1,260 crore jointly with Varde Partners. Reliance Power's offer was an upfront payment in all-cash mode.

According to Reliance Power's annual report, VIPL had outstanding loans of ₹2,216



GATHERING PACE

■ Bids invited in June for sale or one-time settlement of Vidarbha's debt

■ Rare ARC and Arcil have also submitted expressions of interest

■ Vidarbha has outstanding loans of ₹2,216 crore as of March 31, 2022

■ SBI Caps To initiate Swiss Challenge method and has fixed September 30 as the deadline to complete the process

crore as of March 31, 2022. The lenders include State Bank of India, Canara Bank, Bank of Maharashtra, Punjab National Bank and Axis Bank, among others.

In July last year, the Supreme Court had rejected a plea by Axis Bank, following default of loans, to admit VIPL for corporate insolvency resolution process (CIRP). The company had moved the apex court after the National Company Law Tribunal had approved admitting it for CIRP, and later on March 2, 2021, the National Company Law Appellate Tribunal had refused to stay the process.

Google can't remove Disney app in tussle over charges: HC

THE MADRAS HIGH Court on Tuesday said Google cannot remove Disney's streaming service from its appstore in the country and should receive a lower 4% fee for in-app purchases, a significant challenge to its payments business model.

Disney's lawsuit is the latest and most high-profile challenge to Google's policy of imposing a "service fee" of 11-26% on in-app payments in India. It introduced that after


an antitrust directive ruled against Google's earlier 15-30% fee and forced Google to allow third-party payments. Companies have argued that Google's new service fee system is just a cloaked version of its earlier system.

Disney, which runs the popular Disney+ Hotstar streaming app in India, challenged Google's new billing system in the Madras High Court. Its lawyers argued Google was threatening to remove the Hot-

star app if it didn't comply with new payments system. The court in a Tuesday hearing said Disney should now pay a 4% service fee to Google, and said the streaming app should not be removed from Google's app store. Further details of the order or the rationale of the decision are not known as the written order has not been made public.

Google did not respond to a request for comment.

— REUTERS



PUBLIC NOTICE - INVITING EXPRESSION OF INTEREST FOR ASSIGNMENT OF FINANCIAL ASSET
In accordance with the policy of ICICI Bank Limited ("ICICI Bank") on assignment of financial assets and in line with the applicable regulatory guidelines, ICICI Bank hereby invites expression of interest ("EOI") from interested Asset Reconstruction Companies ("ARCs"/Banks/Non-Banking Financial Companies ("NBFCs"/Financial Institutions ("FIs") for assignment of financial asset of a Real Estate company ("Borrower") having its registered office in Tamil Nadu.

ICICI Bank has granted financial assistance to the Borrower. The Loan outstanding of the financial asset (i.e. fund based exposure) as on June 30, 2023 is Rs. 719.4 million, secured by, inter alia, first charge on a commercial property on 1.76 acre land with a built-up area of 0.2 million square feet located at OMR Chennai, exclusive charge over the receivables and escrow and DSRA accounts held with ICICI Bank and a contractual comfort in the form of a corporate guarantee. Presently the Borrower is a non-performing asset with ICICI Bank and ICICI Bank had initiated a recovery suit before DRT against the Borrower and other obligors.

Further details of the Borrower background, Borrower financials including financial assistance provided to the Borrower by ICICI Bank, securities available to ICICI Bank against the financial assistance provided by ICICI Bank will be available in the Preliminary Information Memorandum ("PIM").

TERMS & CONDITIONS OF AUCTION FOR ASSIGNMENT OF FINANCIAL ASSET

1. Reserve Price of the financial asset has been fixed at Rs. 550.0 million.
2. Bid for assignment of financial asset is solicited only on CASH basis and above the Reserve Price with a mark-up of at least 5% over the reserve price.
3. All banks/NBFCs/ARCs/FIs (referred individually as "Party" and collectively to as "Parties") are invited/eligible for providing the EOI and participating in auction.
4. The assignment shall be done in accordance with the extant RBI regulations and other applicable guidelines.
5. Interested Parties who would like to participate in the auction are requested to intimate their willingness to participate by submitting, in writing, their EOI by email at the email id given in notice below, latest by July 26, 2023.
6. The EOI needs to be submitted on the interested Party's letterhead signed by its authorised signatory, supported with evidence of authority of such authorized signatory (Board Resolution/Power of Attorney/equivalent document). The EOI shall compulsorily state the following:
 - a. That the Party intends to participate in the auction and that it would like to proceed with due-diligence in the Data Room (to be set up by ICICI Bank in ICICI Bank premises or organized in electronic mode at its discretion);
 - b. That the Party/ its nominee is eligible (under applicable laws and regulations) and has the capacity to enter into and conclude the purchase of the financial asset in accordance with the applicable laws and regulations of India;
 - c. That the Party has the financial capacity to undertake the purchase of the financial asset should its bid be accepted;
 - d. Names of the Authorized Official(s) along with their contact details (mobile number, e-mail IDs, etc.)

7. ICICI Bank reserves the right to ask for information relating to the financial standing of the interested Parties or other documents in relation to such interested Parties (including annual reports/balance sheet/related party information/KYC related documents) at its sole discretion. ICICI Bank further reserves the right to declare an interested Party as ineligible in case KYC or any other documents/information are not furnished on demand or are incorrect, and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties.

8. Interested Parties who submit an EOI will be required to execute Non-Disclosure Agreement ("NDA") with ICICI Bank, in case if not executed earlier. Timeline for execution of NDA shall be communicated to the interested Parties who submit an EOI. Upon execution of NDA, PIM of the financial asset and Bid document with detailed terms and conditions shall be shared with the Interested Parties (those who have submitted EOI and executed NDA with the Bank). Such information will be furnished on the basis of the available data and shall not be deemed to be a representation of the quality of the financial asset. Further, ICICI Bank shall not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars.

9. Upon execution of NDA, access shall be provided to the Data Room for due diligence, post which Interested Parties are required to submit their final binding bid. The detailed terms and conditions along with the time period for due diligence shall be intimated to the Interested Parties separately by ICICI Bank through the Bid Document.

10. Subject to the applicable laws and regulations, ICICI Bank reserves the right to add, remove or modify the terms of assignment of the financial asset at any stage without assigning any reason and without incurring any liability of whatsoever nature to any Party or person, and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties. Further, subject to applicable laws and regulations, ICICI Bank reserves the right to reject and/or cancel and/or defer the assignment of the financial asset at any stage, without assigning any reason and the decision of ICICI Bank in this regard shall be final and binding on all Parties. Additionally, ICICI Bank also reserves its rights to reject any EOI received after the stipulated timeline mentioned in this public notice.

11. Each Party expressly acknowledges and agrees in connection with its participation in the proposed assignment of the financial asset that for such Party's participation in the process such Party has been, and will continue to be, solely responsible for its own due diligence, independent appraisal and investigation of all risks arising under or in connection with the financial asset including but not limited to:

- a. the financial condition, status and nature of the Borrower;
- b. the legality, validity, effectiveness, adequacy or enforceability of any financing document and any other agreement, arrangement or document entered into, made or executed in anticipation of, under or in connection with the financial asset;
- c. whether that Party has recourse, and the nature and extent of that recourse, against the Borrower or other obligors or any of its or their respective assets under or in connection with the financial asset, or any financing document, other agreement, arrangement or document entered into, made or executed in connection with the financial asset;
- d. the adequacy, accuracy and/or completeness of any information provided by ICICI Bank or by any other person under or in connection with the financial asset; and
- e. that each Party is solely responsible for any such checks or due diligence it is required to carry out and that it may not rely on any statement in relation to such checks or due diligence made by ICICI Bank.

12. The assignment of the financial asset would be on "As is where is" basis, "As is what is" basis and "Without Recourse" basis. Detailed terms & conditions and the process for sale of financial asset shall be mentioned in the Bid Document and the Bid Document shall be binding on the Parties.

For any further clarifications with regards to submission of EOI/ any other point mentioned above, kindly contact Mr. Kolla Raghuram, Assistant General Manager, on +91-7702400164 or write at kolla.raghuram@icicibank.com / Mr. Vineel Kambala, Chief Manager, on +91-7337558433 or write at vineel.kambala@icicibank.com

This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India.

Disclaimer: The particulars in respect of the aforesaid auction/financial asset specified herein above have been stated to the best of the information and knowledge of the undersigned, who shall however not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars.

Date : JULY 19, 2023

Place : Chennai

Authorized Signatory

For ICICI Bank Limited

SCHEDULE - I FORM - A PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF "FILTRONICS COMPONENTS PRIVATE LIMITED"	
1. NAME OF THE CORPORATE PERSON	FILTRONICS COMPONENTS PRIVATE LIMITED
2. DATE OF INCORPORATION OF CORPORATE PERSON	September 16, 1999
3. AUTHORITY UNDER WHICH CORPORATE PERSON IS INCORPORATED / REGISTERED	Ministry of Corporate Affairs The Registrar of Companies, Pune
4. CORPORATE IDENTITY NUMBER / LIMITED LIABILITY IDENTITY NUMBER OF CORPORATE PERSON	U29197PN1999PTC013987
5. ADDRESS OF THE REGISTERED OFFICE AND PRINCIPAL OFFICE (IF ANY) OF CORPORATE PERSON	427, Sindh housing Society Road no. 4, Aundh NA Pune 411007, Maharashtra IN
6. LIQUIDATION COMMENCEMENT DATE OF CORPORATE PERSON	June 20, 2023
7. NAME, ADDRESS, EMAIL ADDRESS, TELEPHONE NUMBER AND THE REGISTRATION NUMBER OF THE LIQUIDATOR	Atul Mehta Reg No: IBB/PA-002/IPN01062/2020-2021/13456 Add : 201-206, Shiv Smriti, 2nd Floor, 49A, Dr. Annie Besant Road, Above Corporation Bank, Worli, Mumbai-400 018 Tel : +91 (22) 6611 9996 Direct Extn.: 603 Mobile : +91 9820223978 Email - atul@mehta-mehta.com
8. LAST DATE FOR SUBMISSION OF CLAIMS	July 20, 2023

Notice is hereby given that the FILTRONICS COMPONENTS PRIVATE LIMITED (the "Corporate Person") has commenced Voluntary Liquidation on June 20, 2023.

The stakeholders of FILTRONICS COMPONENTS PRIVATE LIMITED are hereby called upon to submit a proof of their claims, on or before July 20, 2023, to the liquidator at the address mentioned against Item 7.

The Financial Creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties.

Date : July 19, 2023
Place: Mumbai
Atul Mehta
Liquidator
Reg No: IBB/PA-002/IPN01062/2020-2021/13456

TASTY BITE EATABLES LIMITED	
Regd Off: 201-202, Mayfair Towers, Wakdevadi, Shivajinagar, Pune - 411 005 Tel: 020 3021 6000; Fax: 020 3021 6048; CIN: L15419PN1985PLC037347	Website: www.tastybite.co.in; e-mail: info@tastybite.com
NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION	

Notice is hereby given that:

The 39th Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Wednesday, 9th day of August 2023, at Hotel Sheraton Grand Pune, RBM Road, Pune - 411001 at 11.00 a.m. IST to transact the business as set out in the Notice of AGM. The Company has sent the notice of AGM together with the Annual Report for FY 2022-23 on Tuesday, 18 July 2023 through electronic mode to members whose e-mail address are registered with the Company Depositories. The Annual Report for Financial Year 2022-23 is available and can be downloaded from the Company's website www.tastybite.co.in and from the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and from the website of the Registrar and Transfer Agent ("RTA") https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members the facility to exercise their right to vote on all resolutions proposed to be passed at the 39th AGM using electronic voting system (e-voting) provided by KFin Technologies Limited (KFin). Members are requested to follow the instructions comprising manner of e-voting which have been given in the Notice of AGM.

The remote e-voting period commences on Saturday, 5 August 2023 (09.00 a.m. IST) and ends on Tuesday, 8 August 2023 (05.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by KFin thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to modify it subsequently. The Company shall also provide facility for voting through polling at the AGM and members attending the AGM who have not already casted their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

A person whose name is recorded on the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. 28 July 2023 only shall be entitled to avail the facility of e-voting or voting at the AGM.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date of 28 July 2023 may follow the instructions for e-voting mentioned in the Notice. In case such shareholder has not updated his/her PAN with the Company or the Depository Participant, may obtain the sequence no. by sending a request at evoting@kfintech.com or rajkumar.kale@kfintech.com or secretary@tastybite.com.

If you have not registered your email address with the Company / Depository you may please follow below instructions for obtaining login details for e-voting:

Physical Holding	Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, KFin atinward.ris@kfintech.com providing Folio No., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

For electronic voting instructions, Shareholders may go through the instructions in the Notice of 39th AGM and in case of any queries/grievances connected with e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting User Manual for Members available at the download section of https://evoting.kfintech.com/ or evoting@kfintech.com. For any queries / grievances, in relation to e-voting, Members may also contact Mr. Vijay Ravuri, KFin Technologies Limited at evoting@kfintech.com or call Toll Free No.: 1800-309-4001 for any further clarifications. The details of the 39th AGM is available on the website of the Company at www.tastybite.co.in, KFin's website https://evoting.kfintech.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. It is further notified that pursuant to Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 15 July 2023 to Wednesday, 9 August 2023 (both days inclusive) in connection with AGM and for the purpose of determining the shareholders eligible for receiving the dividend. This has been already informed via separate newspaper advertisement published on 04 July 2023.

Date: 18 July 2023
Place: Pune
For Tasty Bite Eatables Limited
Minal Talwar
Company Secretary
Membership No.: A27285

NEW IDEAS IN BUSINESS.

NEW IDEAS BEFORE THEY BECOME BUSINESS.

THE FINANCIAL EXPRESS

Read to Lead

Onkar Shetye
Executive Director
DIN: 06372831

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

Corporate Identity Number: L55101KA1986PLC007392
Registered Office: No. 1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Bengaluru - 560 008. Phone: 080-41783000.
email ID: cosec@royalorchidhotels.com. Website: www.royalorchidhotels.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to provisions of Section 108 & 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20, 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and read with Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA), General Circular Nos. 14/2020 dated April, 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022, Circular no. 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), approval of the Members of the Company to transact the Business as set out in the Notice, by passing the resolution contained in it through Postal Ballot, is being sought only by way of remote e-voting process. The Company is extending the e-voting facility through Central Depository Services (India) Limited (CDSL) to its members to enable them to cast their vote electronically on the following Resolutions set out in the Notice of the Postal Ballot:

No.	Type of Resolution	Particulars
1.	Special Resolution	ACQUISITION OF REMAINING STAKE OF ICON HOSPITALITY PRIVATE LIMITED
2.	Special Resolution	APPROVAL OF MATERIAL RELATED PARTY TRANSACTION TO RE-BORROW/BORROW A LOAN OF RS. 15 CRORES FROM MR.C.K. BALJEE

The dispatch of Notice of Postal Ballot to the Members has been completed on July 18, 2023 only by email to those Members whose email IDs are registered with the Integrated Registry Management Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories in compliance with MCA circulars and SEBI circulars and the same is available on the website of the Company at www.royalorchidhotels.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com, and NSE at www.nseindia.com. Notice of Postal Ballot is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com.

The Board of Directors has appointed Mr. G. Shanker Prasad (Membership No. ACS 6357, C.P. No. 6450) as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The detailed instructions for e-voting are given in the Notice of Postal Ballot. Members are requested to note the following:

• Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the Depositories (in case of electronic shareholding) as on the "cut-off date" i.e. Friday, July 07, 2023, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services (India) Limited. For details relating to e-voting, please refer the Notice of Postal Ballot.

• The remote e-voting period begins on Wednesday, July 19, 2023 at 9:00 A.M. and ends on Thursday, August 17, 2023 at 5:00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

• Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register/update their email addresses with respective depository participant(s). Members holding shares in physical form are requested to update their email addresses, the process of updating and contact details of officers for the same are available at the website of the Company i.e., www.royalorchidhotels.com.

• The result of Postal Ballot will be announced on or before Saturday, August 19, 2023 and will be uploaded on the website of the Company www.royalorchidhotels.com and will be communicated to BSE, NSE and CDSL.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may contact at the following address: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Marathon Fufurex, A-Wing, 25 th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013, Contact No. 1800225533 E-mail: helpdesk@cdslindia.com.

By Order of the Board
For Royal Orchid Hotels Limited
Sd/-
Ranabir Sanyal
Company Secretary and Compliance Officer
Date: 18.07.2023
Place: Bengaluru



Aurum PropTech Limited

(formerly known as Majesco Limited)

CIN L72300MH2013PLC244874

Registered Office: Aurum Q1, Aurum Q Parc, Thane Belapur Road, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400710 India.

Tel. No.: 022-3000 1700; Website: www.aurumproptech.in; Email: investors@aurumproptech.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Particulars	₹ in lakhs except per share data			
	Unaudited Quarter Ended June 30, 2023	Audited Quarter Ended March 31, 2023	Unaudited Quarter Ended June 30, 2022	Audited Year Ended March 31, 2023
Total income from Operations (net)	4,416	4,536	1,464	12,687
Net Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,879)	(1,368)	(962)	(4,990)
Net Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,879)	(1,368)	(962)	(4,990)
Net Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,612)	(983)	(799)	(3,913)
Total Comprehensive Loss for the period [Comprising Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,611)	(979)	(856)	(4,009)
Equity Share Capital	1,968	1,968	1,968	1,968
Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year)	NA	NA	NA	20,286
Earning per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)				
(a) Basic	(3.21)	(1.52)	(1.93)	(7.51)
(b) Diluted	(3.21)	(1.52)	(1.93)	(7.51)

Notes:-

1. Extract of Standalone Unaudited Financial Results for the first quarter ended June 30, 2023 under Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

Key data relating to Standalone Unaudited Financial Results for the First Quarter ended June 30, 2023

Particulars	₹ in lakhs			
	Unaudited Quarter Ended June 30, 2023	Audited Quarter Ended March 31, 2023	Unaudited Quarter Ended June 30, 2022	Audited Year Ended March 31, 2023
Total Income	508	482	241	1,586
Loss before Tax	(556)	(426)	(355)	(1,399)
Tax Expenses	(126)	(27)	(72)	(275)
Net loss after tax	(430)	(399)	(283)	(1,124)

2. The above Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee on July 18, 2023 and were thereafter approved by the Board at its meeting held on July 18, 2023.

3. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the full format of Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges website www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website www.aurumproptech.in

For Aurum PropTech Limited

Onkar Shetye

Executive Director

DIN: 06372831

Place : Navi Mumbai

Date : July 18, 2023

